



# पोलीस

बातमी पत्र  
POLICE BATMI PATRA

संपादक : दिपक मोरेश्वर नाईक

मराठी साप्ताहिक  
R.N.I. No. MAHMAR/2014/60133  
POSTAL REGISTRATION  
No.PLG/205/2022-2024

तिघर येथील तरुणावर हल्ला करण्यासाठी बाहेरील गुंड आणल्याचे उघड

3

विकास दराची भरारी तरी...

फॅन्सी आणि क्लासी फ्रिलचे ड्रेस!

4

www.policebatmipatra.in | policebatmi | police batmi patra | policebatmipatra | policebatmipatra@gmail.com

## ठाण्यात अनधिकृत बार, पबवर बुलडोझर

### मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महानगरपालिका आली ऑक्शन मोडवर !

ठाणे : ठाणे शहराला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब, बारवर कठोर कारवाई करावी. तसेच शहरातील अंमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना दिले होते. त्यानुसार नऊ प्रभाग समिती अंतर्गत गुरुवारी सकाळ पासूनच पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणावर कारवाई करून विविध ८ बार, पब आणि हॉटेल्सचे अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्यात आले. तसेच शाळा आणि महाविद्यालयाच्या नजिक असणाऱ्या ३१ पान टपच्यावरही कारवाई करण्यात आली. शुक्रवारीही कारवाई कायम राहणार आहे. अशी माहिती महापालिकेतील सुत्रांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात गुरुवारी सकाळ पासून अनधिकृत हॉटेल्स आणि पबवरील कारवाईला मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. यामध्ये घोडबंदर रोडवरील ओवळा नाका या ठिकाणी असलेल्या अनधिकृत मयुरी लेडीज बारवर धडक कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या



सहाय्याने मयुरी लेडीज बार संपूर्ण जमीनदोस्त करण्यात आला. त्यानंतर त्याच मार्गावर असलेल्या खुशी या लेडीज बारवर देखील कारवाई करण्यात आली. घोडबंदर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत पब आणि लेडीज बार असून सर्वच अनधिकृत बारवर कारवाई केली जाणार आहे. ठाणे शहरातच एकाच वेळी ही कारवाई सुरु असल्याचे पालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले. मुंबई, पुणे प्रमाणेच ठाण्यासह, मीरा

भाईंदर आणि आजूबाजूच्या परिसरात बेकायदा बार, हुक्का पार्लर, लेडीज बार आणि अंमली पदार्थ सेवन करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहे.

याप्रकरणी वारंवार अधिवेशनात मुद्दा गाजलेला असताना देखील ठाणे महापालिका कारवाई करताना दिसत नव्हती. मात्र आता पुणे येथील ड्रज प्रकरण गाजत आहे. अंमली पदार्थांमुळे तरुणांचे मोठे नुकसान होत आहे. हा विळखा तातडीने रोखणे

महत्वाचे आहे. यासाठी अत्यंत कडक उपाय योजण्यात यावेत. या अवैध व्यवसायाशी संबंधित अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून या अवैध व्यवसायाची पाळीमुळे नष्ट करण्यात यावीत, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी ठाणे आणि मीरा भाईंदर या महापालिकेच्या आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना दिल्या होत्या. शहरातील बेकायदेशीर पब, बार, अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरु करावी. शहराला

प्रभाग समिती निहाय करण्यात आलेल्या या कारवाईत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ १ चे उपायुक्त मनिष जोशी, परिमंडळ २ चे उपायुक्त शंकर पाटोळे, परिमंडळ ३ चे उपायुक्त दिनेश तांडे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, यांच्या बंदोबस्तात, करण्यात आली. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत हॉटेल्स, पब, बार तसेच पानटपच्यांवर कारवाई सातत्याने सुरु राहणार असल्याची माहिती उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांनी यावेळी दिली.

अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार गुरुवारी दिवसभरात ८ विविध हॉटेल्स, बार आणि पबवर त्याचप्रमाणे ९ शेडवर महापालिकेच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली. तसेच यावेळी ३१ पानटपच्याही तोडून टाकण्याची कारवाई केली.

## सेक्स रॅकेट प्रकरणात आणखीन एकाला अटक



ठाणे : ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील लुईसवाडी येथील शरणम हॉटेलमध्ये विदेशी तरुणींना घेऊन वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दलाल सालिका उदेम वाबनगलब (४४) हिला अटक करून तीन विदेशी तरुणींची सुटका करण्यात आली होती. याच प्रकरणात आणखीन एक आरोपी बागडी अब्दुलाह मुघड साद याला मंगळवारी अटक केली आहे. अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध पथकाच्या कारवाईत अटक केलेल्या थायलंड येथील तीन तरुणींची रवानगी ही महिला सुधार गृहात

करण्यात आलेली आहे. तर अटक सालिका हिच्याकडे थायलंड देशाचा व्हिसा आणि मुदत संपलेला पासपोर्ट जप्त करण्यात आला. सोबत भारतीय आधारकार्ड आणि पॅनकार्डही हस्तगत करण्यात आलेले होते. थायलंड निवासी महिलेला भारतीय ओळखपत्र आधार आणि पॅनकार्ड कुणी बनवले. याचा शोध घेतल्यानंतर पथकाने मंगळवारी बागडी अब्दुलाह मुघड साद या बनावट दस्त बनवणाऱ्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडे येमेन देशाचा मुदत संपलेला पासपोर्ट आणि व्हिसा आढळला.

### रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

भिवंडी : कल्याण रोडकडे जाणाऱ्या मार्गावर न्यू लिंबर्टी हॉटेलसमोर भरधाव रिशाने पादचाऱ्यास टोकर मारल्याने त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे रिश्काचालक पन्नालाल लालताप्रसाद पटेल हा रिश्का घेऊन कल्याण रोडकडे जात असताना त्याच्या भरधाव रिश्काचा धक्का पादचाऱ्यास लागल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमीला इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, त्यास सकाळी रानिवारी ११ वाजता पुढील उपचारासाठी ठाणे सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवले. तेथे डॉक्टरांनी अर्धव्याज्ये व्यक्तीला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात पन्नालाल पटेल याच्याविरुधात गुन्हा दाखल केला आहे.

## हरवलेली दागिन्यांची बॅग पोलिसांनी शोधली अर्ध्या तासात

कल्याण: कल्याण स्थानकात हरवलेली एका महिलेची दागिन्यांची बॅग रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या अर्ध्या तासाच्या शोधून काढली. आणि पुन्हा त्यांच्या स्वाधीन केली आहे. डोंबिवलीतील आजूबाजूच्या घनश्री धनवटे यांचा विवाह अहमदनगर येथे राहणारे सैन्य अधिकारी मयूर धनवटे यांच्यासोबत झाला आहे. त्यांचे पती जम्मू येथे कर्तव्यावर आहेत. धनश्री माहेरी परतण्यासाठी सायंकाळी अहमदनगरहून नाशिकला बसने आल्या. त्यानंतर तपोवन एक्सप्रेसने कल्याण रेल्वे स्थानकात रात्री उतरल्या. कल्याण स्थानकातून लोकल पकडण्याच्या गडबडीत दागिन्यांनी एक बॅग विसरल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले. याबाबत रेल्वे पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे हवालदार विजय माने यांना प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर काळ्या रंगाची एक अनोळखी बॅग सापडली. त्यांनी याबाबतची माहिती उपनिरीक्षक रोशन तिरोले यांना फोनद्वारे कळवून त्याचे फोटोही मोबाईलवर पाठवले होते.

## बेपत्ता चिमुकल्याचा लागला शोध

### पोलिसांनी मुलाला पालकांच्या स्वाधीन केले

बोईसर : दुकानात खाऊ आणण्यासाठी गेलेला चिमुरडा अचानक गावब झाल्याने आई-वडील धास्तावले होते. मात्र बोईसर पोलिसांनी रेल्वे पोलिसांसह शोधमोहीम राबवत बेपत्ता चिमुरड्याला शोधून काढले.

आझाद नगर परिसरात कुटुंबीयासह राहणारा गोलू एजाज शेख (५) हा शुक्रवारी सकाळी ११.३०च्या सुमारास दुकानात खाऊ आणण्यासाठी गेला होता. बराच वेळ झाला तरी तो परतला नाही. त्यामुळे आई-वडिलांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तरीही तो सापडत नसल्याने संध्याकाळी पालकांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार बोईसर

पोलीस ठाण्यात नोंदवली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मनीकेरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आझाद नगर येथील नागरिक, दुकानदारांकडे चौकशी केली. तपासादरम्यान नवापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गोलू शेख हा मुलगा बोईसर स्टेशनकडे पायी जात असल्याचे निदर्शनास आले. तो लोकल गाडीने विरार आणि मुंबईकडे गेल्याचा अंदाज बांधत बोईसर पोलिसांनी रेल्वे पोलिसांना गोलू शेखचे छायाचित्र आणि वर्णन कळवले. त्यानुसार बोरिवली स्थानकात उभ्या असलेल्या लोकल गाडीत गोलू शेखच्या वर्णनाचा मुलगा बसला असल्याचे समजताच रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी आणि कायदेशीर प्रक्रियापूर्ण केल्यानंतर त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

### ४० जणांनी केले अमली पदार्थाचे सेवन

ठाणे : नववर्षाच्या स्वागतासाठी ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाडी किनारी आयोजित केलेल्या पार्टीत ९७ जणांचा समावेश होता. यात ५ महिला होत्या. यापैकी ४० जणांनी पार्टीत अमली पदार्थ सेवन केल्याचे रक्तचाचणीत निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर कारवाई

होणार आहे. त्यांचा आरोपपत्रातही समावेश करणार असल्याचे गुन्हे शाखा पोलीस उपयुक्त डॉ. शिवराज पाटील यांनी सांगितले. रेव्ह पार्टीत आढळलेल्या ९५ जणांच्या रक्तचाचण्या तपासण्यासाठी पाठवल्या होत्या. त्या चाचण्यांच्या अहवाल पोलिसांना प्राप्त झालेला आहे.

## उत्तर प्रदेशातील आरोपीला गुन्हे शाखेने टोकल्या बेड्या

वसई : उत्तर प्रदेश राज्यातील दोन वर्षांपासून फरार असलेला मुख्य आरोपी याला नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. जिल्हा अयोध्यामधील कोतावली पोलीस ठाणे हद्दीत आरोपी रहीमुल्ल अन्सारी (रा. सितामडी, उत्तर प्रदेश), उपेन्द्र सोनी (रा. जनपद बलरामपूर, उत्तर प्रदेश), रोहित पांडे (रा. जनपद बस्ती, उत्तर प्रदेश), शेख मिश्रा (रा. जनपद बस्ती, उत्तर प्रदेश) यांची टोळी आहे. रहीमुल्ल अन्सारी हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. सर्व आरोपी चारचाकीच्या काच फोडून गाडीतील रोख रक्कम, लॅपटॉप, किमती वस्तू चोरी करत असल्याने त्यांच्यावर कोतावली पोलीस ठाण्यात २ गुन्हे व केट पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल आहे.

आरोपितांविरुधात साक्ष देण्यास स्थानिक लोक भीत असल्याने जिल्हाधिकार्यांकडे कारवाईची परवानगी घेऊन कोतावली पोलीस ठाण्याचे प्रड्यारी अधिकारी देवेन्द्र पांडे यांनी कोतावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हेशाखेतील

### आरोपीला पकडून देण्यासाठी लावले होते बक्षीस



आरोपी रहीमुल्ल अन्सारी दोन वर्षांपासून फरार होता. त्याला पकडून देणाऱ्यास ५० हजारचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. एसटीएफ (उत्तर प्रदेश, फिल्ड युनिट प्रयागराज) यांना आरोपी नायगाव पोलीस ठाणे हद्दीतील कामन चिचोटी परिसरात राहण्यास आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच नायगाव पोलीस ठाणे येथे पोलीस मदत मागितली. वरिष्ठांच्या आदेशाने नायगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखा व एसटीएफ यांची दोन वेगवेगळे पथके तयार केली. साडी कपाऊंड, चिचोटी परिसरातून

त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले. त्याने रहीमुल्ल इब्राहीम अन्सारी (३२) असे नाव सांगितले. अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्हेचाची कबुली दिल्याने त्याला पुढील कार्यवाहीकरिता उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रहीमुल्ल अन्सारी याच्याविरुद्ध तुळीज पोलीस ठाणे, नालासोपारा पोलीस ठाणे, अर्नाळ पोलीस ठाणे, माणिकपूर पोलीस ठाणे, वसई पोलीस ठाणे व विरार पोलीस ठाणे येथे सन २०१६ मध्ये एकूण २७ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.



## थोर कल्याणकारी लोकराजाला जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!



२६ जून  
राजर्षी छत्रपती  
शाहू महाराज  
जयंती

## तिघर येथील तरुणावर हल्ला करण्यासाठी बाहेरील गुंड आणल्याचे उघड

१२ जणांवर गुन्हे

। कर्जत : कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायतीमधील जामखिंड तिघर येथे अनिल हरिचंद्र देशमुख यांच्यावर जमिनीच्या वादातून हल्ला झाला होता. गाडी अडवून लोखंडी हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर जखमी तरुण मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात उशिरा झाली असून अनिल देशमुख यांच्या जीवे मारण्यासाठी बाहेरील गुंड प्रवृत्तीचे लोक आणण्यात आल्याचे उघड झाले असून हल्ला केल्यानंतर ते सर्व पाच जण हॉडा सिटी गाडीमधून पळून जाण्यास यशस्वी ठरले आहेत. पळसदरी ग्रामपंचायतीमधील तिघर



या गावातील एकाच कुटुंबातील लोकांचे वडिलोपार्जित जमिनीचे वाद गेली काही वर्षे सुरू आहेत. याच वादातून २५ जून रोजी सकाळी अनिल हरिचंद्र देशमुख हे आपल्या कारमधून नांगुलं येथून भिलवले मार्गे जात असताना त्यांची कारसमोर हॉडा सिटी कार आडवी घालून पाच

आणले आणि तेथे प्राथमिक उपचार करून मुंबई येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. मारेकरी हे एकमेकांचे नातेवाईक असून एकाच गावात राहतात. त्यांनी देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाणे येथे जखमी अनिल देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व १२ आरोपी हे फरार आहेत. यामध्ये गजानन बाळाराम देशमुख, योगेश वसंत देशमुख, जयद्र गजानन देशमुख, प्रशांत देशमुख, श्रीराम बाळाराम देशमुख, सचिन गजानन देशमुख (सर्व या तिघर) यांच्यासह हॉडा सिटीमधून आलेल्या पाच अनोळखी गुंडांचा समावेश आहे.

अनोळखी तरुणांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यावर, तसेच त्यांचे चालक रोहित सागर मोहिते लोखंडी रॉडच्या सहाय्याने हल्ला चढवला. त्यानंतर मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत अनिल देशमुख यांना सुरुवातीला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात

## पत्नीनेच केली पतीची निर्घृण हत्या

। खोपोली : शिळफाटा परिसरातील मीळ गाव नवीन वसाहतीत राहणारा ब्रेन ऑपरेटर अरसद अली (३४) यांच्या डोक्यात दगड टाकून निर्घृण हत्या केल्याची घटना रविवार, २३ जून रोजी घडली. पोलिसांनी प्राथमिक अंदाज बांधत संशयित पत्नीची कसून चौकशी केल्यानंतर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने तिला ताब्यात घेतले आहे. तर काही तासांतच पोलिसांनी गुन्हाची घटना उलगडा केला आहे. या निर्दयी घटनेने शिळफाटा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरसद अली (३४) झोपेत असताना पत्नीने डोक्यात दगड टाकून त्याची निर्घृण हत्या केली. अरसद अलीच्या किंकाळीचा

आवाज आल्यावर शेजारील लोक जागे होऊन बाहेर आल्यावर पाहिले तर अरसदची पत्नी बाहेरील दरवाज्यात बसली होती. नवऱ्याला कोणी तरी मारून हत्या केल्याचे भासवत खोटे नाटक केले. यावेळी अरसद जखमी असल्याची माहिती अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेकर यांना मिळताच ते आपल्या टीमसह घटनास्थळी पोहचले. घरात जाऊन पाहणी करताच अरसदच्या डोक्यात दगड टाकल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे पाहिले. त्यानंतर गुरुनाथ साठेकर यांनी सदर घटनेची माहिती खोपोली पोलीस ठाण्यात कळविताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, उप पोलीस निरीक्षक अभिजात व्हेरवलें पोलीस

टीमसह घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरू केले. तपास करताना पत्नीची विचारपूस केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी तपास करित श्वान पथकाला बोलावले. श्वानाने सर्वत्र वास घेतल्यावर पत्नीजवळच जाऊन थांबत असल्याने पोलिसांचा संशय बळवला होता. फौरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळची पहाणी करित संशयित वस्तूंचे ठसे घेतले. एलसीबीच्या अधिकार्यांनी भेट देऊन तपासकार्य केल्यावर संशयित पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर कसून चौकशी केल्यानंतर पत्नीने कबुली दिल्यावर भा.द.वि.कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

## अंबरनाथमध्ये तरुणाची निर्घृण हत्या

। उल्हासनगर : अंबरनाथ येथील आयुध निर्माण परिसरातील अंबर चौकात सचिन भोसले या तरुणाची अज्ञात आरोपीने गळ्यावर चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही हत्या पूर्ववेमनस्यातून झाली की आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलीस करित आहेत. या घटनेनंतर अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अंबरनाथ पश्चिमेतील जावसई परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहणारा सचिन भोसले

नवी मुंबई येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने आपल्या कुटुंबाला शिक्षण पूर्ण केलेल्या सचिनचा आधार होता. मात्र, रविवारी रात्री सचिन जेवल्यानंतर घरातून बाहेर पडला असता आयुध निर्माण येथील अंबर चौकात रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांनी सचिनच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून त्याची हत्या केली. यानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. सचिनचा मृतदेह उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.

नवी मुंबई येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने आपल्या कुटुंबाला शिक्षण पूर्ण केलेल्या सचिनचा आधार होता. मात्र, रविवारी रात्री सचिन जेवल्यानंतर घरातून बाहेर पडला असता आयुध निर्माण येथील अंबर चौकात रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांनी सचिनच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून त्याची हत्या केली. यानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. सचिनचा मृतदेह उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.


## खड्यात बुडून चिमुर्ड्याचा दुर्दैवी मृत्यू

संतपत नागरिकांचा घेराव घालण्याचा इशारा

। मीरा रोड : मीरा भाईदर महापालिकेचे पेणकर पाडा येथे स्वराज जन्मी जिजामाता उद्यान बनवण्यात आलेले आहे. या उद्यानाच्या पाठीमागे बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी खोदलेल्या खड्यात बुडून शुक्रवारी सायंकाळी पाच वर्षांच्या चिमुर्ड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संतपत झालेल्या नागरिकांनी महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सरोध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न केल्यास काशिमिरा पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.

खोदलेल्या खड्यात चेंडू गेला. पाच वर्षांचा श्रेयांश सोनी बॉल आणण्यासाठी गेला. बॉल काढत असताना खड्यात पडला. खड्यात जास्त पाणी असल्याने तो बुडाला. त्यावेळी काही मुले आंघोळ करत असताना हा अपघात झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले. मृत बालक हा जय अंबे चाळ, शिवशक्ती नगर येथील रहिवासी होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीवर काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

। बायोगॅस प्रकल्पाचे काम सुरू असताना पहारा देण्यासाठी पूर्वी एक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आला होता. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासनाने सुरक्षा रक्षकाला हटवले. त्यामुळे निष्पाप बालकाचा मृत्यू झाला आहे. या मुलाच्या मृत्यूला थेट प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप माजी नगरसेविका अनिता पाटील यांनी केला आहे.



दोन वर्षांपूर्वी मीरा-भाईदर महापालिकेने बायोगॅस वीज प्रकल्प उभारणीसाठी जमिनीचे खोदकाम केले, त्याचे कामही सुरू झाले. मात्र

## महिलेची पर्स पोलिसांमुळे मिळाली परत

। डॉंबिवली : पनवेल ते डॉंबिवली असा कारने प्रवास करताना यातील महिलेची सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स रस्त्यात पडली. ती पर्स मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने परत मिळवून मुद्देमालासह तक्रारदार महिलेकडे संपूर्ण केली आहे.



मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉंबिवली (पू.), रिजेन्सी अनंतम संकुलात राहणाऱ्या कविता परब या ३० मे २०२४ रोजी कारने पनवेल ते डॉंबिवली असा प्रवास करित होत्या. त्या वेळी डॉंबिवली (पू.), विक्तो नाका, सुयोग हॉटेलजवळ कारमध्ये त्यांचे पती बसले. यावेळी कारच्या सीटवर कविता यांनी ठेवलेली पर्स गडबडीत सीटवरून रस्त्यावर पडली. ते कविता यांच्या लक्षात आले नाही. त्या पर्समध्ये साडेतीन तोड्याचे सोन्याचे मंगळसूत्र, ११ हजार रुपये रोख, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी

कागदपत्रे होती. पर्स हरवल्याचे लक्षात येताच कविता यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पनवेल ते डॉंबिवली असा प्रवास केल्यासाठी तपासाला सुरुवात केली. (पू.), विक्तो नाका, सुयोग हॉटेलजवळ कारमध्ये त्यांचे पती बसले. यावेळी कारच्या सीटवर कविता यांनी ठेवलेली पर्स गडबडीत सीटवरून रस्त्यावर पडली. ते कविता यांच्या लक्षात आले नाही. त्या पर्समध्ये साडेतीन तोड्याचे सोन्याचे मंगळसूत्र, ११ हजार रुपये रोख, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी

स्वप्निल कोलार या डॉंबिवली (पू.) येथे राहणाऱ्या दिलेव्ही बांबेचा शोध घेतला. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आदी मुद्देमाल असलेली पर्स पोलिसांनी ताब्यात घेतली व ती पर्स तक्रारदार कविता यांना संपूर्ण केली. ही कामगिरी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पो.नि. राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक गडदे, पोलीस नाईक मंदार यादव, विकास माळी यांनी पार पाडली.

## ठाण्यात ६ महिन्यांत ५५.७६ कोटींचे अमली पदार्थ जप्त

अमलीपदार्थ विरोधी पथकाची कारवाई



। ठाणे : ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी २०२४ ते २३ जूनपर्यंतच्या ६ महिन्यांत केलेल्या कारवाईत २ हजार ५८६ गुन्हे दाखल करत २ हजार ७२४ आरोपींना वेड्या टोकत ५५ कोटी ७६ लाख १० हजारांचे अमली पदार्थ जप्त करण्यात यश लाभले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ६ महिन्यांत ५ लाखांचा गांजा हस्तगत करून ३९ गुन्हे दाखल केले, तर १ लाख १० हजारांचा हायब्रीड गांजा हस्तगत केला. पथकाने १ कोटी १ लाख ८० हजारांचा १० किलो ४०० ग्रॅम चरस हस्तगत करून ४ गुन्हे दाखल केले. १३ लाख ३० हजार रुपयांचे १३८ ग्रॅम चरस अडिल हे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. मेफेड्रोन (एमडी) प्रकरणी २५ गुन्हे दाखल करून २५ आरोपींना गजाआड केले त्यांच्याकडून ७ कोटी ८६ लाख २० हजारांचे ७ किलो २२४ ग्रॅम एमडी आणि अमली पदार्थ बनवण्याचे

कारखान्यातील साहित्य असा ४५ कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. १ कोटी ५० लाख ५० हजार रुपयांचे अमली पदार्थ हॅश अॅडिल १ किलो ५०७ ग्रॅम हस्तगत करण्यात आले. नशेसाठी वापरात येणारे २ लाखांचे कफ सीपर हस्तगत करण्यात आले, तर ११ लाखांचे २७ ग्रॅम ५ मिलिग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले. ५ लाख २० हजार रुपयांची ब्राऊनशुगर १०४ ग्रॅम अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले असून, या ६ महिन्यांत अमली विरोधी पथकाने अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांवर २ हजार ५१४ गुन्हे दाखल केले असून, २ हजार ६१२ आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले. अमली विरोधी पथकाने ६ महिन्यांत एकूण ५५ कोटी ७६ लाख १० हजारांचा विविध पद्धतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त डॉ. शिवराज पाटील यांनी दिली.

## झोपेची गोळी न दिल्याने औषध दुकानदाराला मारहाण

। डॉंबिवली : डॉंबिवली शहरातील खोनी पलावा येथील मेडिकल दुकानदाराने ग्राहकाला झोपेची गोळी न दिल्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेचा डॉंबिवली मेडिकल केमिस्ट असोसिएशनच्यावतीने निषेध करण्यात आला असून यातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. यापूर्वी मागील महिन्यात शाखी नगर हॉस्पिटल समोरील हॅश मेडिकलवर देखील हल्ला झाला होता. शहरातील उच्चभ्रू खोणी पलावा येथील सजीवनी मेडिकलवर रात्री आलेल्या एका ग्राहकाने झोपेच्या गोळीची मागणी केली. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसल्याने गोळी देण्यास नकार दिल्याने संतपत झालेल्या ग्राहकाने सेल्समन सोबत हुज्जत घातली. दुकान बाहेर खेचत नेऊन दुकानातील रॉडने मारहाण केल्याची घटना घडली.

जेवणाचे पारसल देऊन अभिषेक जोशी खाली आले असता, सुरक्षा रक्षकाने त्यांना पुन्हा अडवले. काही क्षणांत सुरक्षा रक्षकासोबत त्यांचे साथीदार त्या टिकाणी आले. त्यांनी शिवीगाळ करत अभिषेक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. चार ते पाच जणांनी अभिषेक यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत अभिषेक यांना गंभीर दुखापत झाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

## महिला कॉन्स्टेबलवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा

। नवी मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत एका पोलीस उपनिरीक्षकाने आपली सहकारी असलेल्या विवाहित महिला कॉन्स्टेबलवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारुती वामन चव्हाण (३२) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून साणपाडा पोलिसांनी त्याच्या विरोधात बलात्कारसह आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील आरोपी पोलीस उपनिरीक्षक व

पीडित महिला कॉन्स्टेबल हे दोघेही मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. हे दोघेही २०२० मध्ये एकत्र कामावर असताना, पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण याने २६ वर्षीय पीडित महिला कॉन्स्टेबलसोबत मैत्री केली. त्यानंतर त्याने पीडित कॉन्स्टेबलला लग्नाचे आमिष दाखवून साणपाडा, सेक्टर ५ मधील राकेश निवास इमारतीतील फ्लॅटमध्ये अनेक वेळा नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मागील तीन वर्षांमध्ये पोलीस उपनिरीक्षक चव्हाण याने पीडितेकडून वेगवेगळ्या

कारणांने १९ लाख रुपयेसुद्धा घेतले. महिला कॉन्स्टेबलने आपली रक्कम परत मागितली असता त्यातील फक्त १४ लाख रुपये परत दिले. मात्र उर्वरित पैसे दिले नाहीत. दरम्यानच्या काळात या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारावरून वाद झाल्यानंतर महिला कॉन्स्टेबलने पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासोबतचे संबंध तोडून टाकले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चव्हाण याने महिला कॉन्स्टेबलचा पाठलाग करून तिच्यासोबत जबरदस्ती करणाऱ्या प्रयत्न केला. तसेच महिला

कॉन्स्टेबलने पोलीस सोडून न दिल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिला कॉन्स्टेबलने घाटकोपर येथील पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाणविरोधात बलात्कार तसेच विविध कलमाखाली गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी साणपाडा पोलिसांकडे वर्ग केला आहे. साणपाडा पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

कॉन्स्टेबलने पोलीस सोडून न दिल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिला कॉन्स्टेबलने घाटकोपर येथील पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाणविरोधात बलात्कार तसेच विविध कलमाखाली गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी साणपाडा पोलिसांकडे वर्ग केला आहे. साणपाडा पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

## सुरक्षा रक्षकाकडून हॉटेलचालकास मारहाण

। डॉंबिवली : डॉंबिवली जवळील खोणी पलावा या हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या महिलेने ऑर्डर केलेल्या जेवणाचे पारसल घेऊन गेलेल्या हॉटेलचालकाला सुरक्षा रक्षकाने इमारतीत जाण्यास मज्जाव केला. यावेळी झालेल्या वादातून सुरक्षा रक्षक आणि त्याच्या साथीदारांनी हॉटेलचालकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डॉंबिवलीजवळ असलेल्या खोणी पलावा ही हायप्रोफाईल सोसायटी आहे. पलावापासून काही अंतरावर अभिषेक जोशी यांचे थालीवाली दाबा नावाचे हॉटेल आहे. शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना पलावामधील एका इमारतीमधून जेवणाच्या पारसलासाठी फोन आला. अभिषेक पारसल घेऊन आपल्या कर्मचाऱ्यासह संबंधित इमारतीत आले. मात्र त्यावरून सुरक्षा रक्षकाने अभिषेक यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. मात्र त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. सुरवातीच्या पारसल देऊन अभिषेक जोशी खाली आले असता, सुरक्षा रक्षकाने त्यांना पुन्हा अडवले. काही क्षणांत सुरक्षा रक्षकासोबत त्यांचे साथीदार त्या टिकाणी आले. त्यांनी शिवीगाळ करत अभिषेक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. चार ते पाच जणांनी अभिषेक यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत अभिषेक यांना गंभीर दुखापत झाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

## गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोळीतील आरोपी अटक जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांची केली फसवणूक



। नवी मुंबई : विविध गुंतवणूक योजनांमध्ये जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून २० गुंतवणूकदारांकडून तब्बल २ कोटी ९७ लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील आणखी एका आरोपीला नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. उमेश कांतीभाई पटेल असे या आरोपीचे नाव असून, दोन आठवड्यांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी विशाल रवानी याला अटक केली होती. पोलिसांनी आता या टोळीत सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. या टोळीने वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी उमेश कांतीभाई पटेल, विशाल रवानी व त्यांचे इतर साथीदार उमेश यादव, कुणाल देवडा, कुंजलबेन पटेल, चंचल विशाल रवानी, केशमा यादव, अश्रफ बागवान, अर्चना देवडा या नऊ जणांनी २०२१ मध्ये

गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय

गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गुजरातपासून महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, या टोळीने सुमारे ३०० कोटींची फसवणूक केल्याचा संशय गुजरातमधून २०१२ पासून विविध गुंतवणूक योजना सुरू करून त्यात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या फसव्या योजनांमध्ये गु

# संपादकीय

## समस्यांची साखळी!



**संपादक दिपक मोरेश्वर नाईक**

विकास किंवा शहरीकरणामुळे जीवनशैलीत होणाऱ्या प्रगतीचे अनेक फायदे आणि काही तोटे यांची एकाच पारड्यात तुलना केली तर फायद्यांचे पारडे जड ठरणार असले, तरी तोट्याच्या पारड्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरेल, असे इशारे देणाऱ्या अनेक घटना शहरीकरणाचे बोट धरून समोर येत असतात. शहरीकरण हा विकासाच्या प्रक्रियेचा अपरिहार्य परिणाम असल्याने, विकासाचा वेग जसजसा वाढेल, तसतशी शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होणार आणि शहरीकरणासोबत येणाऱ्या प्रगत जीवनशैलीचा प्रभाव कौटुंबिक राहणीमानावर होणार हे सारे सोबत येणारे फायदे आहेत. जीवनशैलीमध्ये होणाऱ्या सुधारणांमुळे ज्या बाबी पूर्वी चैनीच्या किंवा ऐंशोआरामाच्या मानल्या जात असत, त्या बाबी गरजेच्या ठरू लागल्या आहेत. सहाय्यक, चैनीच्या मानल्या जाणाऱ्या वस्तू गरजेच्या कधी होतात आणि त्या घराघरात विराजमान कधी होतात, ते समजूही नये एवढ्या सहजपणे या प्रक्रिया सुरू असतात. शहरीकरणामुळे जीवनशैलीत सुधारणा होते हा एक मोठा फायदा मानला, तर कौटुंबिक राहणीमानातील बदलासोबत वाढणाऱ्या गरजा कधीकधी सामाजिक समस्यांना खतपाणी घालणाऱ्याही ठरतात, हे स्पष्ट असूनही टाळता येणार नसल्याने, प्रत्येक समस्यावेवरील उत्तर किंवा उपायांची अंमलबजावणी करतानादेखील नव्या समस्यांना जन्म मिळण्याचीच शक्यता अधिक असते. शहरीकरण वाढले की निवासी जागांची गरज वाढणार, ती गरज पूर्ण करण्यासाठी पर्यावरणाच्या मुळावर घाव घालून निवासी इमारतींची बांधकामे सुरू होणार, त्या इमारतींसाठी लागणाऱ्या पाणी, वीज आदी गरजांची पूर्तता करण्यासाठी नैसर्गिक स्रोतांची अधिकाधिक पिळवणूक होणार व वाढत्या गरजा पुरवठ्याची कमाल क्षमता पूर्ण झाल्यानंतर या स्रोतांची टंचाई सुरू होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडून कलह किंवा कायदा सुव्यवस्थेच्या समस्याही निर्माण होणार हे सारे ओळखीने समोर उभे राहणारे तोटे अनेक शहरांत आजकाल जनता अनुभवत आहे. दिल्लीतील किंवा बंगळूरूमधील पाणीटंचाई, मुंबईसारख्या महानगरांमध्ये दाटीवाटीने उभ्या असलेल्या गगनचुंबी इमारतींना नागरी सुविधा पुरविताना प्रशासनाची होणारी दमछाक व त्यातून बेकायदेशीरपणे सुविधा बळकावण्याची वाढती प्रवृत्ती, त्यामुळे निर्माण होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या नव्या वाटा, अशा अस्संख्य समस्यांचे जाळे शहरीकरणामागेच दडून बसलेले असून जेवढे नवे उपाय निर्माण करावेत तेवढ्या समस्या अधिकच क्लिष्ट होत जाव्यात असाच अनुभव शहरांना येऊ लागल्याने, साधनसंपत्तीच्या उलपट्यांच्या कमाल मर्यादा आणि साधनसंपत्तीचा संतुलित वापर यांचा गांभीर्याने विचार

करण्याची वेळ आता आली आहे. कदाचित या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या नवनव्या उपायांतून नव्या समस्या निर्माण होणार नाहीत ना, याचाही आढावा घेणे यापुढे आवश्यक ठरणार आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत वाढणाऱ्या निवासी इमारतींमधील रहिवाशांच्या दळणवळणाच्या सुविधा सुकर व्हाव्यात यासाठी महानगरांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये उड्डणपूल उभारण्याची कल्पना सुमारे तीन दशकांपूर्वी अमलात येऊ लागली, तेव्हा भविष्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी इलाज सापडल्याच्या आनंदाने महानगरांतील रहिवासी आणि प्रवासी आनंदले होते. मुंबई महानगरातील उड्डण पुलांमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटेल, इंधनाची बचत होईल आणि दळणवळणाचा वेळ वाचून मानवी श्रमाचे तास सत्कारणी लागतील, असे एक सुंदर कल्पनाचित्र तीस वर्षांपूर्वी रंगविले गेले होते. आता मागे वळून पाहताना, त्या चित्राचे रंग अजूनही तितकेच ताजे आहेत का, हे तपासावे लागेल. अर्थात, त्या वेळी उड्डण पूल उभारलेच नसते, तर आज भेडसावणाऱ्या वाहतूकीच्या समस्येने याहूनही अधिक उग्र रूप धारण केले असते आणि अनेक सामाजिक समस्यादेखील उभ्या राहिल्या असल्या ही वस्तुस्थिती आहेच, पण अशा सुविधा दीर्घकालीन उपाययोजना ठरतात का, याचे उत्तरही शोधणे आवश्यक आहे. वाढत्या लोकसंख्येकरिता नवे रस्ते बांधले की वाहनांची संख्या वाढते आणि रस्ते अपुरे पडू लागतात. महानगरांतील उद्योगधंद्यांची किंवा नोकऱ्या व्यवसायांची ठिकाणे केंद्रीभूत झालेली असल्याने ट्राविक वेळात ट्राविक दिशेने वाढणाऱ्या वाहतूकीमुळे कोंडीची समस्या निर्माण होते व त्यातून मानसिक स्वास्थ्य बिघडण्यापासून आरोग्याच्या समस्यांपर्यंत अनेक नवे प्रश्न निर्माण होतात, हे उघड सत्य आहे. म्हणूनच अशा समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्याचा सरकारचा हेतू स्वच्छ व प्रामाणिक असला, तरी तो समस्यांची तीव्रता कमी करणारा किंवा समस्या समूळ सोडविण्यास साहाय्य ठरणारा असेल किंवा नाही, याची चर्चा व्हावयास हवी. आता राज्यात बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने बाईक टॅक्सीला परवानगी दिल्याच्या बातम्यांची चर्चा सुरू आहे. या बाईक टॅक्सीमुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल आणि कोंडीत अडकल्यामुळे प्रवाशांची होणारी शारीरिक व मानसिक घुसमट कमी होईल, असे म्हटले जाते. काही अंशी सध्याच्या समस्येवर हा उपाय तालुसुरता परिणामकारक ठरेलही, पण समस्या समूळ नष्ट करण्याकरिता तो फारसा उपयोजी ठरणार नाही. व्यवसायांच्या जागांचे विकेंद्रीकरण, कामाच्या पाळ्या उरविणे किंवा व्यवसायाच्या स्वरूपानुसार कामाच्या वेळा उरविणे, सरकारी किंवा नोकरदारांच्या कार्यालयांची ठिकाणे विकेंद्रीत ठिकाणी वसविणे, त्यानुसार त्यांना सवलती देणे आदी अनेक उपायांची याआधी अनेकदा चर्चा झाली आहे, तसे प्रयत्नही झाले आहेत, पण त्यात यश आलेले नाही हे सद्यस्थितीवरून स्पष्ट होते. बाईक टॅक्सीच्या उपायाचा फायदा झाला तर ठीकच अन्यथा या उपायाची भर घालून फारसे काही हाती लागले नाही, तर नव्याने या व्यवसायाकडे वळणाऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्नदेखील विचारात घ्यावयास हवा. सरकारने त्याचाही विचार केला असेल, यात शंका नाही.


# मन पाखरू पाखरू

'लहानपणीची गाणी' या लेखावर पुणे नगर वाचना मंदिरात भेटलेल्या नेलेकर सरांनी प्रतिक्रिया दिली - 'स्मरणशक्तीचे पैलू लक्षात घेतले तर मोजक्याच लोकांना ध्वनीची आठवण दीर्घकाळ राहते. अशा लोकांच्या मनात अनाहत नाद सतत सुरूच असतो..' हे वाचलं आणि ही तर आपलीच भावना त्यांनी सांगितल्याच प्रत्यय आला.

'कोणत्याही क्षणी माझ्या मनात कोणातरी गाणं चालूच असतं रेंडिओ लावल्यासारखं!' असं मी त्यांना बोलून गेले खरी; पण म्हटलं फुलापाखरं जशी या फुलावरून त्या फुलावर सतत जात असतात तशी मी थोड्या थोड्या वेळांनं वेगवेगळं गाणं ऐकत असते. कधीकधी काही संदर्भासाठी वैन डिक्लॉईसेसवर एकच राग आलतून पालतून चालू असतो, तर कधी एकच गाणं किंवा एकच राग वेगवेगळ्या कलाकारांनी गायलेला ऐकणं आणि त्यातली साम्यस्थळ किंवा बद्दल टिपणं पाहू असतं.

गाण शिकायची अशी पद्धत योग्य की अयोग्य या वादात पडायला नको. पण, दिवसभरात आपण काय आणि कितती ऐकतो, कितती गाणी आठवून जातात, कितती आवजून ऐकली जातात? कितती नुसती गुणगुणून सोडून दिली जातात याच गणित करायला बसलं तर कितती दमछाक होईल याची कल्पनाच मला करता येत नाही.. ही एक्झरसाईज पण करू असा विचार करून लिहायला बसले आहे.. पुढे काय उतरणार आहे हे मलाही आता माहीत नाही.. जशी आहे तशी पेश येणार आहे...

आता रात्रीचे जवळपास १० वाजत आले आहेत. कुमारजींवर माझं प्रेम आहे हे लक्षात ठेवून एका वृत्तपत्राच्या संपादकांशी त्यांच्यावरचा एक दुर्भाव लेख पाठवला आहे. त्यात कुमारांच्या 'गुरुजी मै तो एक निरंजन



ध्याऊजी... दुजे के संग नही जाऊ जी, जाऊ ही' या भजनाचा उल्लेख आहे. त्यावरून मला हे भजन पहिल्यांदा ऐकलं तेव्हा एक चमत्कारिक भाव कसा जाणवला होता ते आताही तसंच आठवतंय. कोणताही गुरू म्हणा किंवा एखादा पंथ किंवा एखादी विचारधारा म्हणा जे काही स्वीकारलं आहे, त्याला पूर्णपणे निष्ठेनं भजणं या भजनात सांगितलं आहे. मी तुझ्यासोबतच कायम एकनिष्ठ राहीन, हा मार्ग सोडून जाणार नाही.. हे त्यात सांगितलं आहे आणि त्याची चाल आणि गुरूजी गुरूजी.. याची पुन्हा पुन्हा निश्चयी, ठाम आणि निष्ठापूर्वक शब्दांत केलेली आवतंनं यांनी मी चमकूनच गेले होते. ते भजन अक्षरशः काना-मनात घुमत रहातं नंतर किततीही दिवस.

आता लॅपटॉप सुरू करताना 'मिल्की वे' असं शीर्षक असलेलं चित्रं स्क्रीन सेक्टर म्हणून आलं. मिल्की वे म्हणजे आकाशगंगा.. त्यावरून 'वाहते आकाशगंगा की कटीची मेखला.. तेजपुंजाची झळझळी पाहू हे सौंदर्य तुझे ऐकलं' या ओळी आठवल्या. काय गायवत्यात आशाबाई.. असं म्हणत गुणगुणायला लागलं.. चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले.. या गाण्याबद्दल आशाताईंनी एक आठवण सांगितली आहे. बाळासाहेबांनी म्हणजे पं. हृदयनाथानी आशाताईंसाठी संगीत दिलेलं हे पहिलंच गाणं होतं.

त्यापूर्वी संध्याकाळी एक पुस्तक एडिट

करत होते, तेव्हा त्यात 'नित्यकर्म' हा शब्द आला. पहायला गेलं तर कितती रूक्ष शब्द हा! हा शब्द एखाद्या गण्यात किंवा कवितेत येईल असं वाटेल तरी का? पण, तो शब्द वाचला आणि नित्यकर्म अवघे करतो.. या ओळी आठवल्या.. वावरतो फिरतो आम्ही, नित्यकर्म अवघे करतो.. राबतो आपल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो.. परि आठव येता तुमचा.. आतडे तुटतसे पोटी.. सैनिक हो तुमच्यासाठी.. हे आशाबाईंचं फारच जुनं गाणं आठवलं.. मग ते गाणं शक्य तितक्या खड्या आवाजात म्हणायचा प्रयत्न करून झाल्यावर आशाबाई, दत्ता डावजेकर आणि गदिमाना मनोमन वंदन करून पुढच्या कामाला लागले.

तेच संपादनाचं काम करत असताना टीका हा एक शब्द आला. त्याचबरोबर पूजा करू, टीका करू.. पाव पधारू, उतारू दिवना.. आ दिलवरा ही कुमारांची देशकार रागातली बंदिश आठवली.. फार दिवसांत ऐकली नव्हती.. म्हणून ती शोधून लावली आणि ऐकली. त्या ओघात मग त्याच रागातली कुमारांची चिडिया चुचुभानी.. ही बंदिश कशी सुटेल? तीही ऐकून झाली.. त्याच्या सुरुवातीची आलापी केवळ अप्रतिम आहे.. किततीही वेळा ऐकली असली तरी प्रत्येक वेळी ऐकताना मी ती डोळे मिटूनच आस्वाद घेत ऐकते.

देशकार म्हटल्यावर भीमसेनांची झनजन झनजन बाजे, बाजे पायलिया ही बंदिश ऐकल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. कुमारांची वरची बंदिश आणि भीमसेनांची ही बंदिश या दोन्हींचे राग एकच आहेत; पण भाव कितती भिन्न! तरीही दोन्हीही गाणी राजी ऐकली तर हमखास झोप उडणारच! इतकी ताकद आहे या दोघांच्या गाण्यात आणि अर्थातच देशकार रागात..

# विकास दराची भरारी तरी...

असं म्हणतात की आकडे बोलतात, ते खरेही आहे; कारण भाराभर शब्दातून जी गोष्ट सांगता येत नाही ती मोजक्या आकड्यांतून सांगता येते. नुकत्याच संपलेल्या (२०२३-२४) आर्थिक वर्षांसाठी विकासाचा दर ८.२ टक्के असल्याचे सांगणारा हा आकडा भारताची अर्थव्यवस्थेची घोडदौड करत असल्याचे सांगायला पुरेसा आहे. तसे तर मागील तीन वर्षांपासून विकासाचा दर सात टक्क्यांपेक्षा अधिक राहिल्याने जगातील वेगवान अर्थव्यवस्था हे भारताला लावले जाणारे विरुद्ध सारथ असल्याचे सिद्ध झाले आहे. विकास दराच्या या बळावरच जपान आणि जर्मनीच्या अर्थव्यवस्थांना मागे सारून जगातील तिसऱ्या क्रमांकाची व विकसित अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न सत्ताधारी पाहू लागले आहेत, ते कितपत पूर्ण होते ते येत्या काळात कळेल.

रघुराम राजन, सुत्रमण्यम् आदींनी मात्र विकास दराविषयी शंका उपस्थित केल्या आहेत. सरकार म्हणते त्यापेक्षा दर कमी असल्याचा त्यांचा दावा आहे. अशी मतमतांतरे असली तरी विकास दरात भारत जगात अव्वल स्थानी असल्याचे कोणीही नाकारत नाही. एकेकाळी हेच स्थान चीनकडे होते. विकास दराला अव्वल स्थानी ठेवण्यात उद्योग व सेवा क्षेत्राने भरभरून योगदान दिले आहे. परंतु, अल-निनोचा प्रभाव, तापमान वाढ, वादळी पाऊस व सरकारच्या ग्राहककेंद्री धोरणामुळे कृषी क्षेत्राला अपेक्षित कामगिरी पार पाडता आलेली नाही. अन्य क्षेत्रे १० टक्के किंवा त्याहून अधिक दराने वाढत असताना कृषी क्षेत्राच्या वाढीचा दर मात्र १.४ टक्के राहिला आहे. उत्पादन जर एवढ्या कमी गतीने वाढत असेल तर खर्च जाऊन शेतकऱ्यांच्या हाती जे उरत असेल, त्याची कल्पनाच केलेली बरी. उत्पादना लागलेली गळती हेच वाढत्या ग्रामीण असतोषाचे कारण आहे. विभिन्न जात समूहांकडून आरक्षणाची, त्यातील वरच्या प्रवर्गांची केली जाणारी मागणी ही त्यांचीच अभिव्यक्ती होय. भारताची विकासाच्या दिशेने वाटचाल खऱ्या अर्थाने स्वातंत्र्योत्तर काळात पंचवार्षिक योजनांपासून सुरू झाली. भारताच्या आजवरच्या विकासाचे दोन टप्पे पडतात. १९५१ ते १९९१ पर्यंतचा एक आणि १९९१ ते आजपर्यंतचा दुसरा. पहिल्या टप्प्यातील राज्यकर्त्यांवर समाजवादी विचारांचा प्रभाव असल्या कारणाने सरकारी मालकीचे उद्योग आणि व्यवसाय केंद्रस्थानी होते. खासगी क्षेत्रावर दुय्यम भूमिका सोपविण्यात आली होती. त्याउपरही त्यांच्यावर सरकारी नियंत्रण होते. नियंत्रणाच्या अतिरेकतेमुळे काळातील विकास दराला क्वचितच ३.५ टक्केची मर्यादा पार करता

आली. काहींनी याची 'हिंदू विकास दर' अशी खिल्लीही उडवली. नव्वदच्या दशकातील आर्थिक सुधारणा कार्यक्रमापासून दुसऱ्या कालखंडाला सुरुवात झाली. हा कालखंड म्हणजे आधीच्या कालखंडाची प्रतिक्रियाच म्हणायला हवी. खासगीकरण, सरकारी हस्तक्षेप कमी करून बाजार शक्तींना अधिकाधिक वाव देणे ही या व्यवस्थेची वैशिष्ट्ये होती. थोडक्यात सांगायचे तर याच्यापासून भारताची भांडवलशाहीच्या दिशेने जोमाने वाटचाल सुरू झाली. ती निकोप भांडवलशाहीकडे होतय, असे मात्र म्हणता येत नाही. कारण शिक्षण, आरोग्य या सामाजिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या सुविधा अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशातही आवजून सरकार पुरवते, परंतु आपल्याकडे मात्र खासगीकरणाला याही क्षेत्रात रान मोकळे सोडल्याने सामान्य नागरिकांच्या होरपळीत भर पडलीय. तसेच सरकार स्पष्टता उतेजन देण्याऐवजी काही उद्योग समूहांना संरक्षण देऊन त्यांची मक्तेदारी प्रस्थापित व्हावी यासाठी सहकार्य करत असल्याचे चित्र आहे. आर्थिक सुधारणांमुळे विकास दरात वाढ झाली हे नाकारता येत नाही. विद्यमान विकास दर या बरवलांचीच फलश्रुती आहे. भविष्यातही तो असाच राहील असा विश्वास नाणेनिधी, जागतिक बँक यांना वाटते. वाढलेल्या विकास दरामुळे लक्षावधी कुटुंबे दारिद्र्यातून बाहेर पडू शकली, हे मान्य करावेच लागेल.

गेल्या काही काळापासून विकासदरात वेगाने वाढ होतय हे निर्विवाद. मागील आठ वर्षांपैकी सात वर्षांसाठी दर सात टक्क्यांपेक्षा अधिक राहिला आहे. जगभरातून त्याचे कौतुकही झाले आहे. परंतु, उत्पादनात वेगाने वाढ होत असली तरी रोजगारात मात्र फारच अल्प दराने वाढ होतय. २००० ते २०२१ या दोन दशकांच्या काळात रोजगारात केवळ दोन टक्क्यांनी वाढ झाली. तरुणांची संख्या सर्वाधिक असणाऱ्या देशाला हे परवडणारे नाही. भारताच्या लोकसंख्यात्मक लाभांशाची चर्चा जगभरातून होते. परंतु, तरुणांच्या हाताला काम दिले तरच या श्रमशक्तीचे लाभांशात रूपांतर होऊ शकते, अन्यथा ती वाया जाते. नेमका तोच प्रकार सध्या घडतोय. शिक्षित तरुणांपैकी ८३ टक्के तरुण बेरोजगार असल्याचा आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा अहवाल सांगतो. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीतून बेरोजगारीचे विदारक चित्र पुढे आलेच आहे. भांडवलदारांचा यात्रिकीकरण, स्वयंचलितिकरण, कृत्रिम बुद्धिमतेच्या वापराकडे असलेला वाढता कल बेरोजगारीला कारणीभूत ठरतोय.

रिक्त पदं न भरून पदं रद्द करून सरकारही त्यात भर टाकतंय. बऱ्याच काळापासून देश रोजगार विरहित विकासाचा अनुभव घेतंय तो यामुळेच. आपण निवडलेले विकासाचे प्रारूपच मुळी बेरोजगारीला कारण ठरलंय. या प्रारूपात वाढून माहिती तंत्रज्ञान इत्यादी उच्च तंत्रज्ञान आधारित उद्योगांना प्राधान्य देण्यात आले. त्यात मोजक्या उच्च शिक्षित तरुण-तरुणींना लक्ष पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या. परंतु यामुळे अकुशल, अर्धकुशल श्रमिक रोजगारापासून वंचित राहिले. शेजारच्या बांगलादेशाने मात्र कापड, तयार कपडे, खेळणी, पादत्राणे अशा रोजगाराभिमुख उद्योगांना प्राधान्य दिल्याने बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.

विकासाबरोबर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. या उत्पन्नाचे समाजातील विभिन्न घटकांमध्ये कसे वाटप होते, याला आर्थिक, सामाजिक, रासकीय यांसारख्या विविध क्षेत्रात महत्त्व आहे. आपण निवडलेले विकास प्रारूपच मुळी उच्च तंत्रज्ञान उद्योगावर बेतलेले असल्या कारणाने विषमता वाढणार हे ठरून गेलेले होते, नेमके घडलेही तसेच. जगात सर्वाधिक विषमता असणाऱ्या देशात सध्या भारताची गणना होते. जगातील सर्वाधिक अब्जाधीश आपल्याकडे असणे ही बाब भारतासारख्या विकसनशील देशाला खचितच अभिमानास्पद वाटायची अशी नाही. २०२२ साली एक टक्का धनिकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा २२ टक्के होता. एवढा एकच आकडा विषमतेची तीव्रता सांगायला पुरेसा आहे. तसे पाहता नव्वदच्या दशकातील आर्थिक सुधारणांमुळे विकास दरात जशी वाढ झाली, तशी विषमतेची वाढ होत गेली. विकास दरात झालेली वाढ निश्चितच कौतुकास्पद आहे, परंतु त्याबरोबर मानव विकास, बहुआयामी दारिद्र्य, जागतिक भूक निर्देशांकात सुधारणा होणे तेवढेच आवश्यक आहे. तशी ती होत नसेल तर विकासाचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नाहीत, असाच त्याचा अर्थ होतो. सुधारणा कार्यक्रमाच्या तीन दशकांनंतरही या निर्देशांकातील भारताच्या स्थानात फारसा फरक पडलेला नाही. एकट्या मानव विकास निर्देशांकाचा जरी विचार केला तरी १९९३ देशांच्या यादीत (२०२३) भारत १३४ व्या स्थानावर आहे. श्रीलंका, बांगलादेश, भूतान हे देशही भारतापेक्षा वरच्या स्थानी आहेत. विकास दराच्या वाढीबरोबर समावेशक विकासाच्या माध्यमातून त्याचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील अशी धोरणे राबवणे तेवढेच गरजेचे आहे. हे सत्ताध्याऱ्यांनी लक्षात घेऊन त्या दिशेने पाऊल टाकणे आवश्यक आहे.

## वसई विरार शहर महानगरपालिका

प्रभाग समिती (बी) विरार पूर्व

मुख्य कार्यालय - विरार

दुरध्वनी - ९५२५०-२४०२९७९/२४०३४४२/२४०२५६३

जावक क्र. वविशम /कर/७२६/२०२४-२०२५  
दिनांक - २७/०६/२०२४

### जाहिर नोटीस

महाराष्ट्र मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९९९ चे कलम ४६९ अन्वये जाहिर नोटीस खालील मालमतेच्या हस्तांतरण संबधाने वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती बी कार्यालय नालसोपारा येथे प्राप्त झालेल्या मालमत्ता धारकांच्या प्रकरण पत्रवे नोटीसीनुसार सदर हस्तांतरण संदर्भात कोणत्याही हितसंबंधाने हरकत अगर आक्षेप असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांच्या आत हितसंबंधाच्या व हरकतीच्या लेखी पुराव्यासह वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती बी कार्यालय विभागीय कार्यालय विरार येथे लेखी स्वरुपात हरकत नोंदवावी अन्यतः कर वसुलीच्या सोयीसाठी सदर हस्तांतरण करून महानगरपालिका दफ्तरी या बाबतची नोंद घेतली जाईल.

अ. क्र.	दिनांक	अनुसूचित दिन / तीन मधील नोटीसीची मालमत्ता क्र.	वॉर्ड क्र.	ज्याच्या नावे मालमत्ता आहे त्याचे म्हणजे मालमत्ता विकणा-याचे नाव किंवा अभिहस्तांकन कर्त्याचे नाव	खरेदीदाराचे किंवा अभिहस्तांकन नाव
1	20-06-24	691/1	06	खुशाल ईश्वर सिंग	प्रेमा सुभाषचंद्र कनोजिया
2	20-06-24	453	06	राजकिशोर रमाशंकर तिवारी	शेष मणी देवी
3	20-06-24	1562/30	06	संजय हेमचंद्र पांडे	रीना संतोष पांडे
4	20-06-24	1368/43	06	रावजी धोंडीराम देसाई	अमोल बबन देसाई
5	20-06-24	1960/8	06	शिवाजी तुकाराम सावंत	विजय विश्राम पेडणेकर
6	20-06-24	2131/46	06	राजेश दत्ताराम बेर्डे	विधेश्री वैभव पवार/संदीप दत्ताराम शिगवण
7	20-06-24	1699/33	06	साई एव्हेन्यू डेव्हलपर्स अँड बिल्डर्स	विजय शेखर आर जयस्वाल
8	20-06-24	1977/1	06	मंगला गणेश वावरे	मांगीलाल डायाराम चौधरी
9	20-06-24	2326/63	06	विकास नगरी डेव्हलपर्स	शैलेश सचिन गुरव
10	20-06-24	1799/30	06	जयश्री वंकटेश राव	विश्वनाथ गणपती लॉडे / शितल विश्वनाथ लॉडे
11	20-06-24	2266/26	06	श्री साई गणेश इंटरप्राइजेस	हितेश संभाजी सालेकर / सुशाली संभाजी सालेकर
12	20-06-24	1467/26	06	रामचंद्र धाकलू लांबोर	हितेंद्र लालबहादूर पांडेय
13	20-06-24	946/15	06	मोहक कन्दूरेशन	ऋषिकेश गणपत मोरे / सुनिता गणपत मोरे
14	20-06-24	1782/22	06	विलास महादेव आयरे ( वारसाने )	वर्षा विलास आयरे
15	20-06-24	2094/27	06	रुपाली भट्टाचार्य	गौरव कुमार
16	20-06-24	1478/15	06	मुकुंद चंद्रकांत रणपिसे	अनंत बाबाजी जाधव
17	20-06-24	1808/5	06	सुहास गोमणे	मंगेश जयवंत राणे / मनस्वी मंगेश राणे
18	20-06-24	2154/26	06	नितिन संजय आनंद	रोहित आनंद केसरकर
19	20-06-24	1955/44	06	नंदकुमार सावळाराम सुर्वे	बाबू सखाराम तेटगुरे
20	20-06-24	1955/30	06	रोहित आनंद केसरकर	बाबू रामु कनुकले

सही -/

प्र. सहा. आयुक्त  
प्रभाग समिती (बी) विरार पूर्व  
वसई-विरार शहर महानगरपालिका

### औषधी दुधी भोपळा

दुधी भोपळा म्हटले म्हणजे अनेक जण नाके मुरडतात. मात्र तो किती गुणकारी आहे, याबद्दल तुम्हाला कदाचित माहीत नसावे. दुधी भोपळा औषधी भाजी असून त्यात लोह, कॉल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत. तंतुमय, रेखादार तसेच जीवनसत्त्व 'क' असलेली ही फळभाजी दुर्लक्षित आहे. मात्र, आता हळूहळू त्याचे महत्त्व नागरिकांना पटत असल्याने ते खाण्याचे प्रमाण वाढले आहे.



■ हृदयविकाराच्या रुग्णांना दुधी भोपळ्याचा रस सकाळ-संध्याकाळ एक-एक वाटी दिल्यास रोगिण्यांमधील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

■ दुधी भोपळ्याचा रस एक वाटी, लिंबाचा रस एक चमचा व एक चमचा मध एकत्र करून प्यायल्यास मूत्रविकार कमी होताना.

■ रोज सकाळी काही न खाण्याआधी अर्धा वाटी दुधी भोपळ्याचा रस व एक चमचा आल्याचा रस पाण्यात मिसळून घेतल्यास स्थूलपणा कमी होतो.

■ भोपळ्याच्या एक वाटी रसात एक चमचा मध व चिमूटभर जायफळ पुड मिसळून तयार झालेला लेप त्वचेवर लावल्याचा कांती उजळते.

■ एक चमचा आवळा चुर्ण भोपळ्याच्या रसात मिसळून रात्री कोमट पाण्यासह घेतल्याने झोप चांगली लागते. तसेच पोट साफ होतो.

■ दुधी भोपळ्याचा एक वाटी रस एक चमचा ओवा, चिमूटभर काळे मीठ घालून गरम करून ते चाखल्याने पोटाचा फुगीरपणा कमी होतो.

■ दुधी भोपळ्याचा रस आटवून त्यात एक मिरे व पिंगळी वाटून त्यात एक चमचा मध मिसळून त्याचे चाटण लहान मुलांना दिल्यास छातीतील कफ दूर होतो.

### फॅन्सी आणि वलासी फ्रिलवे ड्रेस!

लहानपणी तुम्ही फ्रिलचे फ्रॉक आणि स्कर्ट घालून तुमकत तुमकत चालत होता. तसेच फ्रिलदार फ्रॉक, स्कर्ट आणि शर्ट सध्या चलनामध्ये आले आहेत. फ्रिलचे फ्रॉक तर मुली कॉर्पोरेट सूटसोबत घालणे पसंत करतात. कारण बोअरिंग दिसणारे फॉर्मल सूट फ्रिलच्या फ्रॉकमुळे नवीन लुकमध्ये दिसतात.

फ्रिलच्या ड्रेसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे फेमिनीन लुक देतात आणि तुम्ही याला पार्टी वेअर ते कॅज्युअल वेअरपर्यंत घालू शकता. या प्रकारचे रफल्ड ड्रेस तुम्ही बऱ्याच डिझाईनमध्ये तयार करू शकता. जसे रफल्ड रॅप ड्रेस, रफल्ड लेअर रफल्ड ड्रेस, रफल्ड

रफल्ड ड्रेस स्टायलिश लुक तर देताच, त्याशिवाय तुमच्या बऱ्याच समस्यांचे निदान देखील करतात. जसे तुमची बस्ट लाइन स्मॉल असेल तर तुमच्यासाठी निवड करा ज्यात फ्रिल वरच्या बाजूस दिली असेल. आणि जर बस्ट लाइन हेवी असेल तर तुमच्यासाठी अशा प्रकारचे ड्रेस योग्य राहतील, ज्यात फ्रिल व्हर्टिकली स्ट्रेट लाइनमध्ये असेल.

जर तुम्ही बाँडीच्या खालील भागाला हेवी लुक देण्याचा प्रयत्न करत असाल तर खालच्या बाजूला फ्रिल असलेले फ्रॉक परिधान करणे उपयुक्त ठरेल. सध्या बॉलीवूडच्या अभिनेत्री देखील फ्रिलने सजलेले फ्रॉक परिधान करतात. मागील काही समारंभात दीपिका पटुकोण, अनुष्का

शर्मा, प्रियंका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा व प्रीती झिंटा फ्रिलच्या ड्रेसमध्ये आल्या होत्या. फ्रिलच्या ड्रेसमध्ये तुम्हाला ज्वेलरीची चिंता करण्याची गरज नसते. हे फ्रॉक बिन हेवी ज्वेलरीचे पण चांगले लुक देतात. फ्रिलदार ड्रेसला तुम्ही बऱ्याच डिझाईन व मटेरियलमध्ये तयार करू शकता. हे हलके कपडे जसे जॉर्जेट, शिफॉन, कॉटन आणि सॅटिनमध्ये जास्त चांगले लुक देतात. तर मग आता पुढच्या पार्टीत वेगळे डिजायनसाठी एखादा फ्रिलचा ड्रेस स्वतःसाठी नक्कीच तयार करा.



टीई ड्रेस.

**दररोज व्यायाम करणं**  
आरोग्यासाठी फायदेशीर आहे. व्यायाम केवळ फिट ठेवत नाही तर अनेक आजारांपासूनही संरक्षण करतो. पण व्यायाम करण्यासाठी अधिक ऊर्जेची गरज भासते. त्यामुळे आहारात योग्य त्या पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.

**प्रोटीन**  
: शरीराच्या वजनानुसार, दररोज ०.९ ग्रॅम प्रोटीन आपल्या आहारातून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही वजन नियंत्रणात राखू इच्छिता तर कॅलरीचं प्रमाण तपासणं आहे.

**फळे** : जितकं शक्य आहे तितकं आहारात फळांचा समावेश करा. फळांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असतं. व्यायाम करण्याच्या जवळपास दोन तासांपूर्वी आणि त्यानंतरही केळे खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. संत्रा, ब्राझील फायदेशीर ठरतात.

### दररोज व्यायाम करणाऱ्यांनी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

**कार्बोहायड्रेट** : कार्बोहायड्रेट प्रोटीनच्या तुलनेत शरीराला लवकर ऊर्जा प्रदान करतात. याची व्यायामावेळी अधिक आवश्यकता असते. कार्बोहायड्रेट मांसपेशींमध्ये ग्लायकोजनची गरज भरून काढण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे आहारात फरसबी, बाऊन राइस यासारख्या पदार्थांचं सेवन करणं महत्त्वाचं ठरतं. व्यायाम करण्याआधी ५० ग्रॅम कार्बोहायड्रेट घेण्याचा सल्ला दिला जातो.

**बदाम दुध किंवा ओट्स दुध** : व्यायाम करण्याआधी बदाम दुध किंवा ओट्स दुध मिणं आवश्यक ठरतं. हे शरीराला पुरेशी ऊर्जा पुरवण्याचं काम करतात. यामुळे व्यायाम करतानाही ऊर्जा मिळते. तसंच शरीराला पुरेसं पोषणही मिळण्यास मदत होते.

**दररोज व्यायाम करणाऱ्यांनी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा**



■ स्टीम बाथ घेण्यापूर्वी शक्य तितके जास्त पाणी प्यावे म्हणजे डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही.

■ नाक, तोंडावर कपडा बांधून स्वयंपाकसाराची स्वच्छता केल्याने बुळीचे कण शरीरपर्यंत पोहोचत नाहीत.

■ कैरीच्या कच्च्या पांढऱ्या विद्या, मेंदी, कडुलिंबाची पावडर यांचे

**डायबेटिसच्या रुग्णांनी खाण्या-पिण्याबाबत विशेष पथ्य पाळणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. त्यासाठीच या टिप्स..**

■ साखरयुक्त पदार्थ, मध, सरबत, सिरप, कोल्ड ड्रिंक्स, गूळ, तूप, केक, पेस्ट्री, आईस्क्रीम, दारू, बीयर आदीचे डायबेटिसच्या रुग्णांनी सेवन करू नये. ■ ज्या भाज्या जमिनीत येतात, उदा. बटाटे, रताळे, इत्यादी भाज्या खाणे टाळावे. ■ केळी, चिकू, आंबा, सीताफळ, द्राक्ष, पपई, पेरू, ऊस आदी फळे वर्ज्य करावीत. ■ काजू, मनुका, बदाम, भुईमुगाच्या शेंगा, अक्रोड आदी सुकामेवा

### उपयोगी पडणाऱ्या ब्युटी टिप्स

मिश्रण केसांकरिता उपयोगी असते. ■ नेल क्लिच तयार करताना सायट्रिक ऑईल किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर साधारणपणे केला जातो. ■ रात्री झोपताना लिंबाचा रस, गुलाब पाणी व रिलसरिन लावा. हात-पाय मऊ व चकचकीत होतात. ■ स्विमिंग करताना स्विमिंग कॅप वापरावी. कारण पूलच्या पाण्यात क्लोरिन जास्त असल्यामुळे केस खराब होतात. ■ केसांमध्ये हेअर ड्रायरचा वापर कमीत कमी करावा. कारण, केस गळण्यास सुरुवात होते तसेच ते धिबाजितही होतात. ■ नॅचरल मेकअपसाठी फाऊंडेशन

लावल्यानंतर दोन मिनिटांनंतर पावडर लावायला पाहिजे. त्याने फाऊंडेशनमुळे पडणारे चकते दिसणार नाही. ■ जर दोरी मेदी सिल्व्हर किंवा गोलडन शेडमध्ये असते. मेंदीने हातांवर सिल्व्हर किंवा गोलडन रंगाने डिझाइन बनवण्यात येते. ■ चौपाटी किंवा एखाद्या डोंगरावर ट्रेकिंगला जाण्याचा प्लान करत असल तर आपल्या त्वचेची काळजी घ्यायला विस्तरू नका. ■ गुडच्यापर्यंत मिडी किंवा मिनी स्कर्टसोबतसुद्धा लॉन्गसचा वापर करता येतो. लॉन्ग स्कर्टसोबत स्लॅक्स वापरू शकता.

### शुगरवर कंट्रोल ठेवण्यासाठी हे टाळा...

■ साखरयुक्त पदार्थ, मध, सरबत, सिरप, कोल्ड ड्रिंक्स, गूळ, तूप, केक, पेस्ट्री, आईस्क्रीम, दारू, बीयर आदीचे डायबेटिसच्या रुग्णांनी सेवन करू नये. ■ ज्या भाज्या जमिनीत येतात, उदा. बटाटे, रताळे, इत्यादी भाज्या खाणे टाळावे. ■ केळी, चिकू, आंबा, सीताफळ, द्राक्ष, पपई, पेरू, ऊस आदी फळे वर्ज्य करावीत. ■ काजू, मनुका, बदाम, भुईमुगाच्या शेंगा, अक्रोड आदी सुकामेवा

टाळावा. ■ मांसाहार टाळावा. ■ भात, वरण, दुध, पनीर, दही, मांसे आदी पदार्थ कमी प्रमाणात खावेत. ■ कच्च्या भाज्या उदा. मेशी, पालक, दुधी भोपळा, मुळा, कोथिंबीर, गोबी, चवळी, टोमॅटो, कांदा, कारले, कांदाची पात, कैरी, लिंबू पाणी आदी पदार्थ भरपूर प्रमाणात खावे



### बहुपयोगी स्ट्रॉबेरी

■ दिवसाला तीन ते चार स्ट्रॉबेरी खाल्ल्याने स्मरणशक्ती तसेच एकाग्रता वाढायला मदत होते. ■ स्ट्रॉबेरी हे पोर्टशियम आणि 'क' जीवनसत्त्वाने समृद्ध फळ आहे. हे दोन्ही घटक तुम्हाला उत्साही ठेवण्यास मदत करतात.

■ वाढत्या वयात त्वचेवर सुरकुत्या पडतात. पण स्ट्रॉबेरीमुळे या सुरकुत्यांचं प्रमाण कमी होतं. ■ स्ट्रॉबेरी खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ■ हार्मोन्सचं संतुलन तसंच हाडांच्या आरोग्यासाठी स्ट्रॉबेरीचा आहार समावेश करावा हवा. ■ शरीरावर आलेली सूज स्ट्रॉबेरीच्या सेवनाने कमी होते. ■ कॅन्सरपासून बचाव करण्याची क्षमता स्ट्रॉबेरीत आहे. ■ केस आणि त्वचा या दोन्हीचं आरोग्य राखण्यातही स्ट्रॉबेरी महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये स्ट्रॉबेरीच्या तत्वांचा वापर केला जातो. ■ स्ट्रॉबेरीतील काही गुणधर्मांमुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून केस आणि त्वचा यांचं रक्षण होऊ शकतं.



### काकडीचा डोसा



■ साहित्य : १ कप गव्हाचे पीठ, १/४ कप तांदळाचे पीठ, १/४ कप बारीक कापलेली काकडी. चवीनुसार हिरव्या मिरच्या, मीठ, थोडे तेल.

■ कुती : मिवसरमध्ये काकडी, मीठ आणि मिरची घालून चांगली पेस्ट तयार करून घ्या. त्यामध्ये गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, रवा आणि गरजेपुरते पाणी घालून चांगले हलून घ्या. या पीठाचे नेहमीच्या डोश्यासारखे डोसे तयार करा. हे गरमगरम डोसे कोणत्याही चटणी, सॉस किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाता येतील.

पावसाळा सुरू झाला की, त्वचेच्या समस्या डोके वर काढतात. त्वचेवर रंश येणे, संसर्ग होणे, लालसरपणा, खाज अशा समस्या निर्माण होतात आणि यापासून बचाव करण्यासाठी नेमके काय करावे हे आपल्याला कळत नाही. मात्र काही घरगुती उपायांनी या समस्येवर उपाययोजना करता येणे शक्य आहे, ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक आणि चांगली राहील. काय आहेत हे उपाय जाणून घेऊया...

### पावसाळ्यात त्वचेला जपण्यासाठी 'हे' आहेत खास उपाय

**तुळस** : पावसाच्या दिवसांत अनेकांना अॅलर्जी किंवा खाज येण्याची समस्या उदभवते. तुळस ही अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी बॅक्टेरियल असते. हवेच्या कोणत्याही बदलाशी सामना करताना तुळस उपयुक्त ठरते. आपल्याला ज्यॉटिकाणी त्रास झाला आहे त्याठिकाणी तुळशीचा रस किंवा पेस्ट लावल्यास फायदेशीर ठरते. या रसाने चेहरा थुलल्यास चेहेऱ्याच्या सगळ्या समस्या दूर होण्यास मदत होते.

**हळद** : आयुर्वेदात किंवा अॅलर्जी आली असल्यास तो नष्ट करण्यासाठी हळद अतिशय उत्तम काम करते.

हळद हे अनेक गोष्टींवरील उपयुक्त असे औषध समजले जाते. अँटीसेप्टिक म्हणून ओळखली जाणारी हळद त्वचेच्या समस्यांवरील उत्तम उपाय आहे. चेहऱ्यावर कोणताही संसर्ग

किंवा अॅलर्जी आली असल्यास तो नष्ट करण्यासाठी हळद अतिशय उत्तम काम करते.

**कोरफड** : कोरफडीचे अनेक उपयोग आपल्याला माहीत आहेत. बाजारात मिळणाऱ्या अनेक क्रॉममध्येही कोरफडीचा वापर केला जातो. त्वचेला कोणत्याही प्रकारची अॅलर्जी झाली असल्यास कोरफड त्यावर उपयुक्त ठरते. त्वचेची होणारी जळजळ कोरफड लावल्याने कमी होते.

**जिरे** : त्वचेच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी जिरेही अतिशय उपयुक्त असते. दिवसात ३ ते ४ वेळा पाण्याबरोबरच जिरे घेतल्यास त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. जिऱ्यात ई-जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे त्वचा चांगली राहते. पावसाच्या दिवसात होणारे त्वचेचे त्रास जिऱ्यामुळे कमी होतात.

### मधुमेहीसाठी उपयुक्त पामर किंवा जांभूळ आंबा

उन्हाळ्याचे दिवस हे रसदार, रसाळ आंब्याचे दिवस तर पावसाळ्यात जांभूळे खाण्याची मजा काही औरच. ही दोन्ही फळे ज्यांना मनापासून आवडतात त्यांना या दोन्ही फळांची चव एकाच फळात मिळाली तर? होय या दोन्ही फळांची चव एकाच चाखण्याची संधी आता भारतीयांना साधता येणार आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात विकसित झालेला जांभूळ आंबा, मूळ नाव पामर मँगो, आता उत्तर प्रदेशात काही ठिकाणी लावला गेला आहे. हा आंबा मधुमेहीसाठी खूपच उपयुक्त असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. या जातीचे सगळ्यात पहिले रोप १९२५ साली मिशामी येथे लावले गेले होते. २००१ पासून या इंटरनेटवर या विशेष आंब्याची चर्चा होते आहे. ब्राझीलमध्ये या जातीच्या आंब्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. आता भारतात या जातीच्या आंब्याची लागवड केली जात असल्याचे समजते. सोशल मीडियावर त्यासंदर्भात बातम्या येत आहेत. या आंब्याचा रंग फिकट जांभळा असून जांभूळ आणि आंबा या दोन झाडांच्या संयोगातून ही जात विकसित गेली आहे असे सांगितले जात आहे. या आंब्याची चव आंबा आणि जांभूळ यांचे मिश्रण आहे. या आंब्यात अँटीऑक्सिडंट आहेत. याच्या सेवनाने पचन सुधारते, रक्त शुद्ध होते त्यामुळे त्वचा रोग दूर होतात, रक्तशर्करेचे प्रमाण कमी होते, वजन नियंत्रणात येते असे सांगितले जाते. या आंब्याच्या जातीचे एक नाव टोमी एर्टकिन असे असून यातही दोन वेगळ्या जाती आहेत. अर्थात या आंब्याच्या सेवनाचे जे फायदे सांगितले जात आहेत त्याची पुष्टी केली गेलेली नाही.

जगातील सर्वात प्रसिद्ध इन्स्टंट मेसेजिंग अँप व्हॉट्सअॅप काही दिवसांपासून नवनवीन फीचर घेऊन येत आहे. दरम्यान, थर्ड पार्टी अॅप्सच्या वापरामुळे फॅन्सी फॉण्ट्सच्या मदतीने चॅटिंगची मजा आणखी वाढणार आहे.

वॉट्सअॅपचा वापर आजकाल इतका वाढला आहे की जर एखाद्याला एखादी गोष्ट सांगायची असेल किंवा एखादा महत्त्वाचं डॉक्यूमेंटही पाठवायचं असेल तर आपण मी वॉट्सअॅप करतो असेच म्हणत असतो. त्यामुळे आजकाल मेसेज पाठवण्यापासून ते कॉलिंग आणि व्हिडीओ कॉलिंग तसंच महत्त्वाची कागदपत्रं पाठवण्यासारखी सर्वच कामं वॉट्सअॅपवर होत असतात. आता वॉट्सअॅपची हीच चॅटिंग आणखी भारी आणि रंगतदार होणार आहे. तर आज आम्ही तुम्हाला एक अद्भुत ट्रिक सांगत आहोत ज्यामुळे

### व्हॉट्सअॅपवर चॅटिंगची मजा आणखी वाढणार, फॅन्सी फॉण्ट्स वापरून कसं कराल चॅटिंग?

चॅटिंगची मजा द्विगुणित होईल. व्हॉट्सअॅपचा फॉन्ट बदलता येणार आहे. पण अजून तरी व्हॉट्सअॅपने असे कोणतेही फीचर दिलेले नाही, त्यामुळे या कामात थर्ड पार्टी अॅप्स तुम्हाला मदत करतील. या अॅपचे नाव आहे स्टायलिश टेक्स्ट-फॉन्ट कीबोर्ड. तुम्ही हे अॅप कसे वापरू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो... व्हॉट्सअॅपवर चॅटिंगचा फॉन्ट कसा बदलाला?

■ त्यानंतर Agree बटण दिसल्यावर त्यावर टॅप करा. ■ नंतर तळाशी उजव्या कोपऱ्यात कीबोर्ड विभागात जा. अनेक ठिकाणी कॉल होतील म्यूट

व्हॉट्सअॅपमध्ये आणखी एक नवीन फीचर्स येणार असून समोर आलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपमध्ये अनेक ठिकाणी कॉलिंग आणि फॉन्ट चॅटिंगची मजा आणखी वाढणार आहे. फोन सायलेंट झाल्यावर नंतर कळण्यासाठी हा नंबर नोटिफिकेशन आणि कॉल लॉगमध्ये नक्कीच दिसले.

व्हॉट्सअॅपमध्ये आणखी एक नवीन फीचर्स येणार असून समोर आलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपमध्ये अनेक ठिकाणी कॉलिंग आणि फॉन्ट चॅटिंगची मजा आणखी वाढणार आहे. फोन सायलेंट झाल्यावर नंतर कळण्यासाठी हा नंबर नोटिफिकेशन आणि कॉल लॉगमध्ये नक्कीच दिसले.

